

“महाराष्ट्राचे वाङ्मय महर्षी कृष्णराव अर्जुन केळूसकर यांचे समग्र वाङ्मय” या बृहद्प्रकल्पास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: मसानि-१०१६/प्र.क्र.२/२०१६/भाषा-३,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: ०४ एप्रिल, २०१६.

**प्रस्तावना :-**

गुरुवर्य कृष्णराव केळूसकर यांनी लेखन केलेल्या धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान या गहन विषयांवरील अभ्यासपूर्ण व मौलिक स्वरूपाची वाङ्मय संपदा समग्र ग्रंथाच्या रूपाने वाचकांसमोर मांडणारा, सर्व विद्यार्थी, अभ्यासक व संशोधक यांना अतिशय उपयुक्त ठरेल असा बृहद्ग्रंथ प्रकाशित करण्याच्या प्रकल्पास मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

**शासन निर्णय :-**

या शासन निर्णयान्वये “महाराष्ट्राचे वाङ्मय महर्षी कृष्णराव अर्जुन केळूसकर यांचे समग्र वाङ्मय” या बृहद्प्रकल्पास व या प्रकल्पाकरीता अपेक्षित असलेल्या रु.१२.०० लक्ष (रुपये बारा लक्ष फक्त) इतक्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात येत आहे. सदर प्रकल्पाचे काम ज्येष्ठ लेखक डॉ.राजन गवस, मुंबई यांच्याकडे सोपविण्यास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून मंजूरी देण्यात येत आहे :-

- (१) सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांनी “महाराष्ट्राचे वाङ्मय महर्षी कृष्णराव अर्जुन केळूसकर यांचे समग्र वाङ्मय” या बृहद्प्रकल्पाचे कामासंदर्भात डॉ.राजन गवस, मुंबई यांच्या बरोबर सामंजस्य करार करावा व सदर कराराची स्वाक्षरीची प्रत शासनास सादर करावी.
- (२) करारामध्ये कामाचे टप्पे ठरवून, सदर प्रकल्पासाठी मंजूर निधीचे टप्पानिहाय विभाजन स्पष्ट करावे. प्रत्येक टप्प्यासाठी त्यानुसार त्या त्या टप्प्यावरील कामाची पूर्तता झाली आहे याची खात्री करून प्रकल्प लेखकास निधीचे वितरण करावे.
- (३) करारपत्रामध्ये प्रकल्प आढाव्याचे वेळापत्रक निश्चित करावे व मंडळाच्या बैठकीत याचा वेळोवेळी आढावा घ्यावा.
- (४) “महाराष्ट्राचे वाङ्मय महर्षी कृष्णराव अर्जुन केळूसकर यांचे समग्र वाङ्मय” या बृहद्प्रकल्पाची निर्मिती करण्यास १५ ते १८ महिन्यांची कालमर्यादा असेल. विहित कालमर्यादेच्या बाहेर प्रकल्पाचे काम प्रलंबित राहणार नाही याबाबत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने दक्षता घ्यावी.
- (५) प्रस्तुत प्रकल्पाकरीता मंडळाकडून खर्च करण्यात आलेल्या रकमेचे विनियोग प्रमाणपत्र त्या त्या वेळी शासनास सादर करणे आवश्यक राहिल.

२. यासाठी सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून त्यांना अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिका-यास याबाबतच्या देयकावर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे.

३. सदर प्रकल्पासाठी होणारा खर्च “मागणी क्र.झेड एफ ०२, मुख्यलेखाशीर्ष २२०५, कला व संस्कृती (००) १०२, कला व संस्कृती प्रचालन (०२) योजनांतर्गत योजना (०२) राज्य साहित्य व संस्कृती मंडळ (२२०५ ३२१४) ३१-सहायक अनुदाने (वेतनेतर)” याखाली मंजूर केलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

४. हा शासन निर्णय, वित्त विभाग, शासन निर्णय क्र.विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियम, दिनांक १७ एप्रिल, २०१५ अन्वये, वित्तीय अधिकार नियमपुस्तिका १९७८, भाग-पहिला, उपविभाग-तीन, अनुक्रमांक-४, परिच्छेद-२७ (२) मधील तरतूदीनुसार प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकाराच्या मर्यादेत निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०४०४१३२४०९७७३३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(वर्षा अ.जोशी)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखा परिक्षा / लेखा अनुज्ञेयता), मुंबई,
२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
३. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई
४. मा.मंत्री (मराठी भाषा) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
५. प्रधान सचिव (मराठी भाषा) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई,
६. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
७. उप सचिव / अवर सचिव (भाषा), मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
८. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
९. निवड नस्ती.